



पिंपरी चिंचवड महानगरपालिका,
यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालय,
संत तुकाराम नगर, पिंपरी - ४११०१८

यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयात तात्पुरत्या स्वरूपात ६ महिने करीता एकत्रित मानधनावर पदे भरणे.

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयाकरीता वेगवेगळ्या विभागामध्ये तात्पुरत्या स्वरूपात ६ महिने कालावधीकरीता हाऊसमन/रजिस्टार/ नेफ्रॉलॉजिस्ट/ डाटा एन्ट्री ऑपरेटर ही पदे मानधनावर भरावयाची आहेत. त्यांचा तपशिल खालीलप्रमाणे आहे.

अ.क्र.	हाऊसमन एकूण पदे	SC	ST	VJ-A	NT-B	NT-C	NT-D	SBC	OBC	OPEN
१	७३	१०	०५	०२	०२	०३	०१	०१	१४	३५
मेडिसिन - १२, सर्जरी - ०९, गायनॅक-०९, आर्थोपेडिक - ०९, कॅन्सर - ०१, बालरोग - ०९, भूलशास्त्र - ०९, नेत्ररोग - ०२, कान, नाक, घसा - ०२, त्वचारोग - ०२, मानसोपचार - ०२, चेस्ट - ०२, रेडिओलॉजी - ०३, दंतरोग - ०२										

अ.क्र.	रजिस्टार एकूण पदे	SC	ST	VJ-A	NT-B	NT-C	NT-D	SBC	OBC	OPEN
२	२१	०३	०२	०१	-	०१	-	-	०४	१०
मेडिसिन - ०३, सर्जरी - ०३, गायनॅक-०३, आर्थोपेडिक - ०३, बालरोग - ०३, भूलशास्त्र - ०३, रेडिओलॉजी - ०३,										

अ.क्र.	नेफ्रॉलॉजिस्ट एकूण पदे	SC	ST	VJ-A	NT-B	NT-C	NT-D	SBC	OBC	OPEN
३	०१	-	-	-	-	-	-	-	-	०१
नेफ्रॉलॉजिस्ट - ०१										

अ.क्र.	डाटा एन्ट्री ऑपरेटर एकूण पदे	SC	ST	VJ-A	NT-B	NT-C	NT-D	SBC	OBC	OPEN
४	१४	०२	०१	०१	-	०१	-	-	०२	०७
डाटा एन्ट्री ऑपरेटर - १४										

वरील पदांसाठी आवश्यक असणारी शैक्षणिक पात्रता व त्यानुसार देण्यात येणारे एकत्रित मानधन खालीलप्रमाणे आहे.

अ.क्र.	पदाचे नाव	शैक्षणिक पात्रता	एम.बी.बी.एस. / बी.डी.एस./	संबंधित विषयाचा डिप्लोमा	संबंधित विषयाची पदवी	एकत्रित मानधन
१	रजिस्ट्रार	संबंधित विषयाचा डिप्लोमा/पदवी	-	४०,०००/-	४५,०००/-	--
२	हाऊसमन	एम.बी.बी.एस. / डिप्लोमा/ पदवी/ बी.डी.एस./एम.डी.एस	३५,०००/-	४०,०००/-	४५,०००/-	--
३	नेफ्रॉलॉजिस्ट	D.M.(Nephrology)		--	--	७०,०००/-
४	डाटा एन्ट्री ऑपरेटर	संबंधित संगणक विषयाची पदवी/पदविका किंवा ITI मधील COPA PASA कोर्स पूर्ण	-	--	--	१०,०००/-

१. मानधनावरील नेमणुका पुर्णपणे तात्पुरत्या हंगामी स्वरूपाच्या आहेत. त्यामुळे अर्जदारास कोणत्याही कायम पदी नेमणुकीचा हक्क राहणार नाही .
२. ज्या दिवशी म.न.पास सदर पदाची आवश्यकता नसेल त्यावेळी कोणत्याही नोटिशी शिवाय त्यांच्या मानधनावरील सेवा संपुष्टात आणण्यात येतील.
३. मुलाखतीस येण्याकरीता उमेदवारास कोणत्याही प्रकारचा प्रवासभत्ता दिला जाणार नाही.
४. उपरोक्त पदांना विहित केलेनुसार तसेच शैक्षणिक अर्हता व कामाच्या अनुभवानुसार मानधन अदा केले जाईल.
५. सर्व उमेदवारांनी मुलाखतीसाठी उपस्थित राहताना शैक्षणिक अर्हता, जातीचे प्रमाणपत्र व अनुभवाबाबतच्या आवश्यक त्या मुळ प्रती व साक्षांकित केलेल्या प्रती उदा. गुणपत्रिका (मार्कशीट) सर्टिफिकेट, इतर सादर करणे बंधनकारक आहे.
६. निवड केलेल्या उमेदवारांना म.न.पा.ने ठरवून दिलेल्या अटी शर्तीनुसार कामकाज करणे बंधनकारक राहिल.
७. सदर पदांना महाराष्ट्र आरक्षण कायदा २००४ नुसार मागासवर्गीयांचे आरक्षण लागू राहिल.
८. आरक्षणानुसार उमेदवार उपलब्ध न झालेस सर्वसाधारण प्रवर्गातील उमेदवारांची नेमणूक करणेत येईल.
९. रजिस्टार / हाऊसमन वैद्यकिय अधिकारी यांना २४ तास रूग्णालयात राहून काम करावे लागेल.ज्या युनिटमध्ये किंवा ज्या वार्डामध्ये नेमणूक होईल.त्यांचे अधिपत्याखाली काम करावे लागेल.
१०. उमेदवारांना रूग्णालयीन कामकाजाच्या वेळा पाळणे बंधनकारक राहिल. त्यामध्ये कोणतीही सवलत अनुज्ञेय नाही.
११. उमेदवारांची नेमणूक झालेनंतर बायोमेट्रीक पध्दतीने हजेरी नोंदविणे बंधनकारक राहिल. त्याशिवाय पगार अदा केला जाणार नाही.
१२. उमेदवारांना वयाची अट लागू राहणार नाही.

तरी इच्छुक उमेदवारांनी Walk In Interview करिता वरील अ.क्र. १ ते ३ पदाकरिता दि.२७/०५/२०१४ रोजी मा.आयुक्त कक्ष ४ था मजला पिं.चिं.म.न.पा., पिंपरी १८ येथे दुपारी ३.०० वाजता आवश्यक त्या कागदपत्रांच्या मुळ प्रती व साक्षांकित केलेल्या प्रतीसह समक्ष उपस्थित रहावे. सदरची पदे भरेपर्यंत दर सोमवारी Walk In Interview आयोजित केले जातील.तसेच अ.क्र.४ पदाकरिता दिनांक. २९/०५/२०१४ या दिवशी Walk In Interview आयोजित केलेले आहेत. उमेदवारांनी आवश्यक त्या कागदपत्रांच्या मुळ प्रती व साक्षांकित केलेल्या प्रतीसह समक्ष मुलाखतीसाठी सकाळी १०.०० वाजता यशवंतराव चव्हाण स्मृती रूग्णालय पिंपरी १८ चाणक्य हॉल येथे उपस्थित रहावे. यासाठी समक्ष पत्रव्यवहार केला जाणार नाही. तसेच आलेल्या इच्छुक उमेदवारांचे रजिस्ट्रेशन सकाळी १०.०० ते ११.०० या वेळेत केले जाईल. वेळेनंतर आलेल्या उमेदवारांचा विचार केला जाणार नाही.

जाहिरात क्रमांक - २९ रोटेशन ब - ३

वेबसाईट - www.pcmcindia.gov.in

क्र.वायसीएमएच/पी.जी.१/कावि/३०८/२०१४

दि. १९/०५/२०१४

सही/-

आयुक्त,

पिंपरी चिंचवड महानगरपालिका

पिंपरी - ४११०१८

जाहिरातीचा मसुदा प्रसिध्दीसाठी

सही /-

आयुक्त,

पिंपरी चिंचवड महानगरपालिका

पिंपरी - ४११०१८